

May 3, 2024

To,

BSE Limited : Code No. 500031

Department of Corporate Services, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai 400 001

National Stock Exchange of India Limited : BAJAJELEC - Series: EQ

Listing Department Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051

Dear Sir/Madam,

Sub.: Public Notice under Regulations 47 and 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended ("SEBI Listing Regulations")

Further to our letter dated May 2, 2024, and pursuant to the provisions of Regulations 47 and 30 of the SEBI Listing Regulations, we enclose herewith the copies of the newspaper advertisement published today i.e., May 3, 2024, in Free Press Journal (English) and Navshakti (Marathi) informing inter-alia about the dispatch of the Postal Ballot Notice to the Members of the Company.

The aforesaid advertisements are also made available on the website of the Company at www.bajajelectricals.com.

We request you to take the above on record and the same be treated as compliance under the applicable provisions of the SEBI Listing Regulations.

Thanking you,

Yours faithfully, For Bajaj Electricals Limited

Prashant Dalvi Chief Compliance Officer & Company Secretary

Encl.: As above.





BAJAJ ELECTRICALS LIMITED

Registered Office: 45/47, Veer Nariman Road, Mumbai 400 001 | Tel.: 022-61497000 Email ID: legal@bajajelectricals.com | Website: www.bajajelectricals.com Corporate Identification Number (CIN): L31500MH1938PLC009887

POSTAL BALLOT NOTICE AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that Bajaj Electricals Limited ("Company") is seeking approval of the Members of the Company on the following Special Businesses

tillough Fostal Ballot.						
Sr. No.	Description of the Special Business(es)	Type of Resolution				
1.	Appointment of Mr. Saurabh Kumar (DIN: 06576793) as an Independent Director	Special Resolution				
2.	Re-appointment of Mr. Shailesh Haribhakti (DIN: 00007347) as an Independent Director	Special Resolution				

The voting for the above Resolutions will take place ONLY by remote e-Voting i.e. voting through electronic means.

Please note that the Postal Ballot Notice ("Notice") is also being displayed and made available on the website of the Company: www.bajajelectricals.com, on the website of Link Intime India Private Limited ("Link Intime") https://instayote.linkintime.co.in.as.well.as.on.the.websites.of.the.National Stock Exchange of India Limited: https://www.nseindia.com/ and BSE Limited: https://www.bseindia.com/, where the securities of the Company are listed (collectively referred to as "Stock Exchanges").

Pursuant to the provisions of Sections 108 and 110 of the Companies Act. 2013 (the "Act"), read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended ("Rules"), further read with the General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, and the latest one being General Circular No. 9/2023 dated September 25, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, Secretarial Standard – 2 on General Meetings, and any other applicable law, rules, and regulations (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force and as amended from time to time), the Company is providing to all its Members who are entitled to cast their votes, holding shares in physical or dematerialised form, as on the cut-off date i.e. Friday, April 26, 2024, the facility to cast their votes electronically through the remote e-Voting process on the Special Resolutions as set out in the Postal Ballot Notice.

A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date are only entitled to avail the facility of remote e-voting. Voting rights shall be reckoned on the paid-up value of the equity shares registered in the name of Members as on the cut-off date. Any person who is not a Member as on the cut-off date should treat this Notice for information purposes only.

The Company has engaged the services of Link Intime as the agency to provide remote e-Voting facility to the Members of the Company.

Further, on Thursday, May 2, 2024, the Company has completed the dispatch of the Notice to all the Members (as of cut-off date) whose email addresses are registered either with the Company or with the respective Depository Participants

The remote e-Voting facility will be available during the following period:

Start Date	End Date
Wednesday, May 8, 2024,	Thursday, June 6, 2024,
at 09.00 a.m. (IST)	at 05.00 p.m. (IST)

The remote e-Voting shall be disabled after Thursday, June 6, 2024, at 05.00 p.m. The remote e-Voting shall not be allowed beyond the said date and time.

Please note that there will be no dispatch of physical copies of Notices or Postal Ballot forms to the Members of the Company. Members are requested to carefully read the instructions in the Postal Ballot Notice and record their assent (FOR) or dissent (AGAINST) only through the remote e-Voting process not later than 5:00 p.m. (IST) Thursday, June 6, 2024, in order to be eligible for being considered, failing which it will be strictly considered that no vote has been received from the

The detailed procedure for remote e-Voting is provided in the Notes to the Postal

The Company has appointed Mr. Anant Khamankar (FCS: 3198 and COP No.: 1860), Practicing Company Secretary, to act as the Scrutinizer, for conducting the Postal Ballot process, in a fair and transparent manner. The Scrutinizer will submit his report to the Chairman of the Company or any other person authorized by the Chairman, and the results of the voting by Postal Ballot will be announced on or before Sunday, June 9, 2024 by 5:00 p.m. The said results along with the Scrutinizer's Report would be intimated to Stock Exchanges. The results will also be uploaded on the Company's website www.bajajelectricals.com and on the website of Link Intime at https://instavote.linkintime.co.in/.

Members holding shares in physical form and have not registered their email addresses with the Company can get their email addresses registered by clicking on the link; https://linkintime.co.in/emailreg/email register.html on the website www.linkintime.co.in at the Investor Services tab by choosing the e-mail registration heading and update their details such as Name, Folio number, Certificate number, PAN, mobile number and email id by uploading scanned copy of share certificate (front and back) in pdf or jpeg format (upto 1MB). Members holding shares in demat form are requested to update their email address with their respective DPs.

In case shareholders/ members holding securities in physical mode/ Institutional shareholders have any queries regarding remote e-Voting, they may refer the Frequently Asked Questions ('FAQs') and InstaVote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in_under_Help_section_or_send_an_email_to enotices@linkintime.co.in or contact on: - Tel: 022-4918 6000.

Mr. Rajiv Ranjan Assistant Vice President Link Intime India Private Limited C 101, 247 Park, L B S Marg, Vikhroli West, Mumbai 400 083. Tel No: (022) 4918 6000; Fax: (022) 4918 6060 E-mail: enotices@linkintime.co.in

WHEREAS,

Mr. Prashant Dalvi Chief Compliance Officer & Company Secretary Baiai Electricals Limited 45/47, Veer Nariman Road. Mumbai 400 001 Tel. No.: 022 6149 7000 E-mail: legal@bajajelectricals.com

NKGSB CO-OP. BANK LTD.

(MULTI STATE SCHEDULED BANK)

Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Enforcement) Act, 2002

(SARFAESI ACT, 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the

Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued Demand Notice on 02/01/2024 to the following

Borrower(s) & Mortgagor(s) calling upon them to pay the amount mentioned in the said notice within 60

days from the date of the receipt of the same. The Borrower(s) & Mortgagor(s) having failed to pay the

amount mentioned against their respective names, this notice is hereby given to the Borrower(s) &

Mortgagor(s) and Public-in-General that the undersigned has taken SYMBOLIC POSSESSION of the

Asset described herein below Schedule "A". in exercise of the powers conferred on him Under Section 13(4)

of the said Act, read with Rule 8 of the said Rules on 30/04/2024 under Section 14 of the SARFAESI ACT,

The Borrower(s), Mortgagor(s) in particular and public-in-general is hereby cautioned not to deal with the

below mentioned property and/any dealing with the said Asset, will be subject to the charge of the NKGSB

The borrower(s) & Mortgagor(s) attention is invited to provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act,

as applicable.

SCHEDULE "A" (Immovable Mortgaged Property)

All the piece & parcel of Flat No. 504, area measuring 580 sq.ft. i.e 53.90 Sq.Mtrs. (Built Up area), 5th Floor,

Building No. 15 of the "Asmita Daffodils Co-operative Housing Society Limited", Asmita Township, Naya Nagar, Station Road, Mira Road (East), District-Thane-401107, lying being and situated at land bearing Old

Survey No. 507/1 (P) & New Survey No. 94/1 (P), of Village Bhayander, Taluka & Dist. Thane and also within

the limits of Registration District and Sub-Registration District Thane, also within the limits of "Mira

Bhayander Municipal Corporation". Owned by Mrs. Nishat Yasmin Fazal Khan & Mr. Fazal Khan. The

North

Ashirwad Asmita Building

Co-op. Bank Ltd. for the following amount and further interest and charges applicable thereon

For Bajaj Electricals Limited Place: Mumbai Chief Compliance Officer & Date: May 2, 2024 **Company Secretary**

in respect of time available, to redeem the secured asset.

West

U/c Building

Name of the Borrower / Mortgagor

Mrs. Nishat Yasmin Fazal Khan

Mr. M D Sayeed Khan (Guarantor)

property is bounded as follows:

East

Asmita Regency

Place: Mira Road, Thane

Date: 03/05/2024

Mr. Murshid Yaqub Khan (Guarantor)

(Borrower & Mortgagor)

Mr. Fazal Yaqoob Khan

(Co-Borrower & Mortgagor)

NOTICE is hereby given that intending to sell to my client, free from all encumbrances, claims and demands whatsoever his Industrial Unit bearing Unit No. 16 in "Bhumi World" (hereinafter collectively referred to as "the said premises") more particularly described in the

Schedule hereunder written. All persons having any claim or interest against or to the said premises or any part thereof by way of sale, assignment, mortgage trust, lien, gift, charge, possession. inheritance, lease, tenancy, licence, maintenance, easement to make the same known in writing to the undersigned within 14 days from the date of publication hereof failing which the sale shall be effected without any reference to such claim, if any, and the same shall be considered as waived.

THE SCHEDULE ABOVE REFFERED TO

An ownership premises being Industrial unit No. 16, admeasuring 2755 sq.ft. (Built Up) equivalent to 256.04 sq.mts. (Built Up) i.e. 2296 sg.ft (Carpet) equivalent to 213.39 sq.mts. (Carpet), on the ground floor, Building No. E6 in the building "Bhumi World" on land bearing survev No. 57/2. 57/3 & Gram Panchayat Ghar No. 695/16 situate at Pimplas, Bhiwandi, 412 311 District Thane within limits of Gram Panchayat of Pimplas, in the Registration District of Thane, Sub-Registration Bhiwandi

Mumbai dated this 02nd day of May

Nitin G. Raut Advocate & Notary 16- Savitri, Malavia Road Vile Parle (E), Mumbai-400057 e-mail: nitingraut@gmail.com

PUBLIC NOTICE

APPENDIX-16 [Under the Bye-law No. 35]

The Form of Notice, inviting claims or objections to the transfer of the shares and the interest of the

Deceased Member in the Capital/ Property of the Society.

Shri/Shrimati Sadanand Bhiku Pednekar and Sunita Sadanand Pednekar are the joint Members of our society named Mangaldeep Co-operative Housing Society Ltd. having address at 9/12, Dataı Colony, Veer Savarkar Road Bhandup (East), Mumbai 400042 and holding flat/ tenement No 12 in the building of the society, from which Sadanand Bhiku Pednekar has died on 17th Aug 2023 without making any nomination.

The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased Member in the capital / property of the Society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/ property of the Society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital/ property of the Society in such manner as is provided under the Bye-laws of the Society, The claims/objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/ property of the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of th Society. A copy of the registered Bye-laws of the Society is available for inspection by the claimants objectors, in the office of the Society with the secretary of the society between 7.30 P. M. to 10.30 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Place: Mumbai

Total Amount Dues

Rs. 38,71,790.74 (Rupees Thirty Eight Lakhs Seventy One

Thousand Seven Hundred Ninety and Paisa Seventy Four

South

Water Tank

AUTHORIZED OFFICER

NKGSB Co-op. Bank Ltd.

(Under the SARFAESI Act 2002)

Only) as on 31/03/2024 with further interest and charges

Sd/-

Prashant Dalvi

For and on behalf Mangaldeep Co-op. Housing Society Ltd.

Date: 3/05/2024

ADITYA BIRLA HOUSING FINANCE LIMITED gistered Office- Indian Rayon Compound, Veraval, Gujara 362266 Branch Office- G Corp Tech Park, 8th Floor, Kasai Wadayali, Ghodhunder Road, Thane (MH) – 400601

APPENDIX IV [SEE RULE 8 (1) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002] POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY)

Whereas, The undersigned being the authorized officer of Aditya Birla Housing Finance Limited under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers con ferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice Dated 25.04,2023 calling upon the borrowers - Vijay Vithoba Nimde & Namrata Vijay Nimde to repay the amount mentioned in the notice being INR. 19,37,280.00/- (Rupees Nineteen Lac Thirty Seven Thousand Two Hundred Eighty Only) within 60 days from the date of receipt of the said notice. The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers and the public in general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of the powers conferred on him/her under Section 13(4) of the said act read with rul8 the Security Interest (Enforcement) Rules 2002 on this 30th Day of April of the year 2024.

The borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Aditya Birla Housing Finance Limited for an amount of INR . 19,37,280.00/- (Rupees Nineteen Lac Thirty Seven Thousand Two Hundred Eighty Only) and interest thereon. Borrowers attention is invited to the provisions of sub-section 8 of Section 13 of the act, in respect of time available, to redeem the secured assets

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

All That Piece And Parcel Of Flat No. 404, Admeasuring 45.07 Sq. Mtrs. Built-up Area, (485 Sq. Ft. Super/Built-up) On Fourth Floor, Wing-b, In The Building Known As "Sai Swapna Apartment No.2" Constructed On Land Bearing Survey No. 175, Hissa No. 1 Situated At Village: Virar (F) Within The Area Of Vasai Virar Mahanagar Palika, Near Anusaya Vidyalaya, Taluka And Registration Sub District: Vasai-ii, Virar, District And Registration District: Palghar, Maharastra-401305.

Authorised Officer

Date: 30/04/2024 Place: Palghar Aditya Birla Housing Finance Limited

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the general public that Mr. Anandram Krishnarao Wagle, is the lawful owner of and in possession of Flat No.T-5, 3rd Floor, B-Wing, Kurtatkar Mansion Co-operative Housing Society Ltd. Madel, Margao, Goa 403601 (Reg. No. HSG-(b)-155/South-Goa/96) ("said Flat") vide Agreement of Construction and Sale dated 23rd December 1994 ("Agreement") entered into between Kurtarkar Real Estates (Developer therein) and Mr. Anandram Krishnarao Wagle (Purchaser therein). The Society had also issued 10 fully paid-up shares bearing No 431 to 440 (both inclusive) vide Share Certificate No 44 ("Share Certificate") in favour of Mr. Anandram Krishnarao Wagle in lieu of ownership of the said Flat.

Mr. Anandram Krishnarao Wagle has misplaced/lost the original Agreement and the Share Certificate in respect of the said Flat. He has filed a Lost Document complaint in respect of the Share Certificate on 26th December 2023 and for the Agreement on 27th April 2024.

He has made an application to the Society for issuance of duplicate Share Certificate on 21st February 2024.

The present notice hereby calls upon any person/s and/or Bank/s or Financial Institution/s and/or Entity claiming ay right, title or interest in respect of the said Flat or any part thereof by way of sale, transfer, assignment, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise however and invites claims and objections from claimants/objector or objectors for issuance of duplicate Share Certificate within a period of 30 (thirty) days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for issuance of duplicate Share Certificate to the Secretary of the Kurtarkar Mansion Co-operative Housing Society Ltd. at the office of the Society at Madel, Margao, Goa 403601 with a copy marked to the undersigned.

If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to issue duplicate Share Certificate in such manner as is provided under the bye-laws of the Society. The claims/objections, if any received by the Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the Society

Dated this 03 day of May 2024 For and on behalf of: Anandram Krishnarao Wagle. 302, Juhu Omkar CHSL, Juhu Versoca Link Road,

Andheri (West), Mumbai 400053

M.C.S. Act 1960 & Rule 107 of M.C.S. Rules 1961 Attached to Thane Bharat Sahakari Bank Ltd. (Scheduled Bank) Rimzim Apt. Gr. Floor, Baji Prabhu Deshpande Marg, Vishnu Nagar, Naupada, Thane (West) - 400602 / Telephone No.: 8652277769

RECOVERY OFFICER

FORM - Z (M.C.S. Act 1960 & Rule-107(Sub Rule-11(d-1)) of M.C.S. Rules, 1961)

POSSESSION NOTICE

Whereas, the undersigned being the Recovery Officer of the Thane Bharat Sahakar Bank Ltd. under the Rule 107(3) of Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 issued a Demand Notice dated 06/01/2021 calling upon the Judgement Debtor/s M/s. Abhi Global Impex (Prop. Mr. Abhishek Navin Shah) and their guarantors to repay the amount mentioned in the notice being Rs. 1,05,33,859.74 + Interest from 01/01/2021 within 15 days from the date of receipt of the said notice and the Judgement debtors having failed to repay the amount, the undersigned has issued a notice for attachment dated 05/12/2022 and attached the immovable property of Judgment Debtor No. 3 namely Mrs. Nisha Navin Shah described herein below. The Judgement Debtors having failed to repay the amount, the notice is hereby given to the Judgement Debtor No. 3 namely Mrs. Nisha Navin Shah and the public n general that undersigned has taken physical possession of property described nerein below as per order dated 21/09/2023 and 27/02/2024 passed by Hon'ble Chief Metropolitan Magistrate, Esplanade, Mumbai and in exercise of powers conferred on me under rule 107 [11(d-1)] of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 on this 29th day of April, 2024.

The Judgement Debtor No. 3 namely Mrs. Nisha Navin Shah in particular and the public in general are hereby cautioned not to deal with property and any dealings with property will be subject to the charge of the Thane Bharat Sahakari Bank Ltd., for an amount outstanding Rs. 1,25,80,337.36 plus interest @ 13.5% from 01/10/2022 till date of final payment.

Description of Immovable Property

All that part and parcel of the property consisting of Flat No. 303, 3rd floor, B wing, area admn. 687 sq.ft., Shimpoli Niranjan CHS. Ltd., standing on land bearing CTS. No. 389 of Village Eksar, Link Road, Chikuwadi, Borivali (West), Mumbai – 400092 standing in the name of Mrs. Nisha Navin Shah.

Place: Mumbai Date: 29/04/2024

(Yogendra Anant Mulay) Recovery Officer (M.C.S. Act 1960 & Rule 107 of M.C.S. Rules, 1961)

PUBLIC NOTICE IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

TESTAMENTARY AND INTESTATE JURISDICTION
COURT RECEIVER REPORT NO. OF 2024 IN TESTAMENTARY SUIT NO. 67 OF 2018

... Plaintiff

ALONGWITH
TESTAMENTARY SUIT NO. 72 OF 2018
Dr. Rajan Nathani

Versus Prajakta M. Joshi

IS BASIS" in pursuance of order dated 26th June, 2023 passed by the lon'ble High Court Bombay (Coram Milind N. Jadhav, J.) and subsequent order dated 21 March, 2024 passed by the Hon'ble Court (Manish Pitale, J.) in the above Testamentary Suit No. 67 of 2018 alongwith Testamentary Suit No.72 of 2018 along with a demand draft/ pay order of any Nationalized bank for a sum of Rs.20.00.000/- (Rupees Twenty Lakhs Only) payable at Mumbai. as and by way of Earnest Money

2. The inspection of the immovable property described in the schedule will be given on 14/05/2024 and 17/05/2024 from 11:00 a.m. to 4:00 p.m. upon production of self-attested identity card and contact number. Offers are required to reach the office of the Court Receiver, High Court, Bombay, having office at the address mentioned herein below, on or before 30/05/2024 by 5:00 pm in separate sealed envelope superscribed as offer for property in Testamentary Suit No.67 of 2018 alongwith Testamentary Suit No.72 of 2018 described in the schedule. The inspection of the documents in respect of the suit property shall be available in the office of the Court Receiver from 15/05/2024 to 29/05/2024 during office hours.

offers so received will be considered by the Hon'ble Court on 12/06/2024 at the time of hearing the aforesaid matter. The offerors may emain present before the Hon'ble Court and may increase their offer, i

the Court Receiver, High Court, Bombay at the address mentioned herein below, upon payment of Rs.100/- in cash, which is non-refundable and non-adiustable in any manner.

sanction of the Hon'ble High Court, Bombay and the offer will be finalized as per direction of the Hon'ble Court. The undersigned is not bound to accept the highest or any other offer and may reject any offer without assigning any reason. SCHEDULE - I

Bunglow No.12, Udayagiri Co-op. Housing Society, Opposite Telecom Factory, V.N. Purav Marg, admeasuring 152 sq.mtrs. or thereabouts being Plot No.12 (Sub Plot), Plot No.21, Survey Nos.60 (part), 61 (part) and 62 (part) of Village Deonar, Mumbai 400 088. The said bungalow consist of Ground + 1 Floor + Terrace structure Date: 29/04/2024.

(Seal) ADDRESS: Office of the Court Receiver High Court, Bombay, Bank of India Building, 2nd floor, M. G. Road, Fort, Mumbai-400 023.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, Mr. Paresh

J. Jain and Mrs Sarika P. Jain, both adults

Indian inhabitants, are residing at Flat No 6, Fateh Mansion, Love Lane, Byculla 400010 ("Owners"), are the absolute owner and seized and possessed of and well and sufficiently entitled to the undermentioned property more particular described in the Schedule. An agreement is arrived at whereby th Owners have agreed to sell, transfer

assign, convey and assure to our clien and our client has agreed to purchase and acquire from the Owners the undermentioned property described in the Schedule. Any person/entity including any banks financial institutions, etc. having any

share, claim, right, title, benefit, interest

objections and/or demand in respect of the undermentioned property or par including by way of inheritance, sale mortgage, charge, loan, assignment easement, exchange, lien, license deposit of title deeds, pledge, gift occupation, possession, agreement fo sale, partition, tenancy, sub-tenancy, let leave and license, lease, sub-lease transfer of title or beneficial interes under any trust, maintenance, bequest succession, family arrangement settlement, contracts/agreements partnership, litigation, Decree, Order, Award of any Court of Law Tribunal, Authority and/or any othe forum, acquisition or encumbrance howsoever or other rights through any agreement/writing, is/are hereby equired to make the same known i writing along with documentary evidence to the undersigned at the address and the email-id mentioned below within 7 (Seven) days from the date of publication of this notice, failing which, any such share, right, title benefit, interest, claim, objection and/o demand, etc. if any, of such person, entity shall be disregarded and deemed to have been waived and/or abandoned and the purchase and acquisition of the undermentioned property by our client shall be completed without reference to the same.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO 5 (five) fully paid-up shares of Rs.50/ (Rupees Fifty Only) each bearing distinctive nos 111 to 115 (both inclusive), evidenced by Share Apartment Co-op Housing Society Limited dated June 12, 1995;

Flat No. 201 admeasuring 62.45 square meters equivalent to 672 square fee carpet area, on the second floor of the Karan Apartment Co-op Housing Society imited located at Plot No 36, TPS Road No.8, Santacruz East, Mumbai 4000055 and which building is constructed or land bearing CTS Nos. 95 of Village Bandra (East), Taluka Andheri, within the imits of Mumbai Suburban District Dated this 3rd day of May, 2024.

> Ruchi Diwakar IC Universal Legal Advocates and Solicitors 209/210. Hubtown Solaris Prof. N. S. Phadke Marg Off Western Express Highway Andheri (E), Mumbai - 400 069 ruchi.diwakar@icul.ii

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the

general public at large that my Clients Mr. Sunil Shantilal Gokal, Mr. Shailesh Murji Patel, M/s Ser & Pandit Electronics Pvt. Ltd., Mr Anant K. Jhaveri, Mr. Chintar Anant Jhaveri, Mr. Malak Anant Jhaveri. Mrs. Tulsi Jaqdish Mr. Khushal Jagdish Sharma, Sharma, Mr. Mohammed Iqbal Nusrat Ali Sayed and Mrs Shagufta Mohammed Sayed who are the owners of the property more particularly in the Schedule hereunder written (hereinafter referred to as "the said property") are desirous of the formation and registration of the "Daruwalla Building Condominium" of the

If any entity or person/s having any objection, claim, interest and/or dispute against the right title, interest, benefit, claim or demand in respect of the said property by way of sale exchange, bequest, succession contract, mortgage, easement gift, sub-lease, maintenance assignment. Decree or Order of any Court of Law, against my abovenamed Clients as regards to the said property or any part thereof are hereby required to notify the same in writing along with notarized copies of the documentary supporting evidence at the address mentioned below within 14 (fourteen) days from the date hereof, failing which any such right, title, interest, benefit, claim, demand and/or objection if any shall be considered as waived

and/or abandoned. SCHEDULE OF PROPERTY

ground, bearing C. S. No. 334 of Bhuleshwar Division, situated at Lohar Street, now known as Dr Cawasji Hormasji Street, and Registration District of Mumbai containing admeasurement 1178.98 sq.ft. o thereabouts, equivalent to 131.00

All that piece or parcel of land or

square yards or thereabouts equivalent to 109.53 sq.mtrs. or thereabouts, and Registered in the Collector's Records, under New Survey No. 1796, and surrounded on East by the property of Behram Sarosh Irani on the West by the property of Cawasji Pallonji on the South by the said Dr. Cawasji Hormasji Street and on the North by Chandanwadi Cross Lane and which said premises are assessed by the Assessor and Collector of Municipal rates and taxes under 'C' Ward No. 2787 and street Nos. 316-318, Dr Cawasii Hormasii Street". Marine Lines, Mumbai-400002 together with the Building known as "Daruwalla Building" standing admeasuring thereon thereabouts 3781.25 sq.ft. carpet area equivalent to 351.28 sq.mtrs. or thereabouts consisting of Ground Floor and Three Upper Floors (without Lift).

ADV. BENAZ V. BHAMGARA 149/151, Shri Narayan Niwas Cooperative Housing Society

Date: 03.05.2024

Bengaluru finally receives showers

Just as the weather agencies predicted on Thursday, humidity built up to 47 per cent in Bengaluru before the clouds let loose, drenching parts of the IT hub. Bengalureans took to 'X' to compare notes on 'rain status' in their locality.

Weather enthusiast Vijay, who tracks the day-to-day swings of Karnataka weather in his page, 'Namma Karnataka Weather' started a thread on rain, listing areas where it rained heavily, moderately, lightly as well as areas where rains drizzled for a mere few minutes.

Soon, people started posting rain videos from their localities on his thread.

Residents of Whitefield and Jayanagar were happy to report heavy and thundering rain. But most were complaining that the drizzle only made things worse, with Bengaluru getting more hot.

'X' user Āravind Balaji (@aravindn15) complained of "too much winds" near Banashankari and surroundings. From Malleswaram too, 'X' user Anil Raje Urs (@Anil-RajeUrs3) said even as it

LATE-NIGHT BREAKING



started to rain in his area, strong winds chased the clouds away.

Another 'X' user, Jeevan Bk (@Bkjeevan) was disappointed that there was no rain in north west Bengaluru. So, were Thirumenhalli and Yelahanka residents and social media users who complained that the much awaited rain gave them a few droplets preview after a thundering entry and disappeared off the horizon.

Meanwhile, according to Meteorology Centre Bengaluru, India Meteorology Department (IMD), maximum temperature in Bengaluru ranged between 39.1 and 38.2 degree celsius.

In a strategic move, the Congress late on Thursday announced Tsering Namgyal as its candidate from the Ladakh Lok Sabha constituency.

BSP declares candidates for 11 Lok Sabha seats in UP

LUCKNOW: The Bahujan Samaj Party on Thursday evening announced the names of its candidates on five Lok Sabha seats

According to the list, the party has named Ramesh Singh Patel, Moinuddin Ahmed Khan and Harishankar Singh as its candidates from Allahabad, Shravasti and Bhadohi Lok Sabha constituencies respectively. The party has trusted Athar Ali Lari from Varanasi where Prime Minister Narendra Modi will contest for the third time. The BSP has named Ramsamujh as its candidate from Basgaon Lok Sabha seat.

In the same list, the party has also named Mohammad Haris Khan as its candidate for byelection on Gainsari assembly constituency of Balrampur district.

This was the second list of candidates announced in the day. In the list announced earlier in the day, the party had given tickets to Saurabh Kumar Mishra, Nadeem Mirza and Narendra Pandey tickets from Gonda, Domariaganj and Kaiserganj seats respectively. Other BSP candidates are Nadeem Ashraf, Shiv Kumar Dohre and Mehshood Ahmad from Sant Kabir Nagar, Barabanki and Azamgarh seats respectively, it said.

ARREST OF 14 PEOPLE WITH DRUGS FROM PAK BOAT OFF GUJARAT COAST Waiting for independent confirmation: Pak FO

SAJJAD HUSSAIN ISLAMABAD / NEW DELHI

Pakistan said on Thursday that it was waiting for an independent confirmation about an Inglan claim regarging the arrest of over a dozen people with 86 kg of drugs from a Pakistani boat off the Gujarat coast.

The Indian Coast Guard said on Sunday that it seized 86 kg of drugs worth Rs 600 crore from a Pakistani boat and arrested 14 persons on board the vessel off the Gujarat coast. The operation in the Arabian Sea was carried out in coordination with the Guiarat Anti-terrorism Squad and the Narcotics Control Bureau.

"We have seen these media reports and we are awaiting independent confirmation of the claims made by the Indian authorities. We will make our comments known once we have details of this incident," Pakistan Foreign Office spokesperson Mumtaz Zahra Baloch said when asked about the development during her weekly media briefing here.

She alleged that India's

Mr. Kirtikumar Hariprasad Desai was the member of Pearl Queen Cooperative Housing Society Limited, a Society duly registered under the provisions of the Maharashtra Cooperative Societies Act, 1960 under Registration No BOM/HSC/3642 OF 1972 having its registered office at CTS No.G/299A and G/301 North Avenue, Santacruz (West) Mumbai 400 054 along with five fully paid up shares of Rs.50/each bearing distinctive Nos. 21 to 25 (both inclusive) vide Share Certificate No.05 dated 15th January,1974 and allotee of Flat No. A/5 on the

January, 1974 and allotee of Flat No. A/5 on the 2" Floor in the building of known as Pearl Queen The said Mr. Kirtikumar Hariprasad Desai diec intestate on 21" September, 2023.

The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objecto

or objectors to the transfer of the said shares ar

nterest of the deceased member in the capital

property of the Society within a period of 14 days from the publication of this notice, with copies o

such documents and other proofs in support

his/her/their claims/ objections for transfer shares and interest of the deceased member the capital/ property of the Society. If no claim

objections are received within the period prescribed above, the Society shall be free to

deal with the shares and interest of the decease

nember in the capital/ property of the Society i

uch manner as is provided under the bye-laws o

he Society. The claims/ objections, if any, received by th

leceased member in the capital/ property of the

Society shall be dealt with in the manner provide under the bye-laws of the Society. A copy of th

registered bye-laws of the society is available

pection by the claimants/ objectors, in t

office of the society/ with the secretary of the

Society between 5 pm to 7 pm from the date of publication of the notice till the date of expiry of its

"network of espionage"..., over the last several decades, has expanded to several continents and is now "an issue of concern" for the international community.

To a question that Prime Minister Narendra Modi said at a rally that he wanted to tell Pakistan over telephone about the Balakot strikes in February 2019, she said, "there has been a rewriting of history from the Indian side".

"They have made state-

ments which are not based on facts, and which are many times geared towards political mileage inside India. So, I would not like to comment on this particular statement by the Indian Prime Minister. However, I would like to highlight that as Pakistan demonstrated in 2019, the people of Pakistan and its armed forces are ready to defend the country against all intrusions from any quarters," she said.

When asked about reports that Pakistan was planning to give two air bases to the US, she said, "this speculation is completely unfounded and we reject it".

Kushwaha counts on Modi; Tomar, Pathak on caste equations

NITENDRA SHARMA / BHOPAL

The Gwalior Lok Sabha seat is one of the constituencies in MP where BJP is locked in a tough fight with Congress - despite Prime Minister Narendra Modi's influence. Except for 2019 LS election,

the constituency has always seen a tough fight between the two arch rivals BJP has fielded former

minister Bharat Singh Kushwaha, who lost the assembly poll from Gwalior rural seat. Congress gave a ticket to

Praveen Pathak who lost the assembly poll from Gwalior south. Congress declared its candidate a month after the period.
Place: Mumbai
Date: 2rd May 2024
Pearl Queen Cooperative
Housing Society Limited
Hon. Secretary ruling party did. So, BJP got more time for campaigning than its rival.

Recovery Dept.: Laxmi Sadan, 361, V. P. Road, Girgaum, Mumbai-400004 Tel. No.: (022) 67545020/21/25/40/48/73/98; Email id - recovery@nkgsb-bank.com 1. Offers are invited by the undersigned in sealed envelope for the sale of immovable property described in schedule written hereunder on "AS IS POSSESSION NOTICE [(RULE 8 (1)] [FOR IMMOVABLE PROPERTIES] WHERE IS BASIS", "AS IS WHAT IS BASIS" and "WHATEVER THERE The undersigned, being an Authorized Officer of NKGSB Co-op. Bank Ltd. under the Securitisation and

Deposit (EMD) drawn in favor of "Court Receiver, High Court,

3. A copy of terms and conditions of the sale will be available in the office of

4. The offer for sale of the property by the highest bidder shall be subject to

Sd/-COURT RECEIVER,

HIGH COURT, BOMBAY

Place: Mumbai

Ltd., Room No. 22A, 2nd Floor Dadiseth Agiary Lane, Chira Bazaar, Mumbai-400002 Mob. No. 9819810999



स्ट्रेस्ड ॲसेट मॅनेजमेंट ब्रांच, मुंबई: ४ था मजला, जनमंगल, ४५/४७, मुंबई समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१. दूर . : ०२२-२२६३०८८३, ई-मेल: brmgr1447@mahabank.co.in / bom1447@mahabankco.in



मुख्यालय: लोकमंगल, १५०१, शिवाजीनगर, पुणे-५

स्थावर मिळकतींच्या विक्रीसाठी विक्री सूचना (जोडपत्र - <u>Ⅳ</u>-ए)

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या परंतुकासह वाचत सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मत्तांच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार आणि कायदेशीर वारस/ प्रतिनिधी यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या बँक ऑफ महाराष्ट्र कडे गहाण/प्रभारित आहेत, ज्यांचा **प्रत्यक्ष कब्जा** हा बँक ऑफ महाराष्ट्र च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, त्या खालील तक्त्यात वर्णन कर्जदार आणि हमीदार आणि कायदेशीर वारस/ प्रतिनिधी यांना बँक ऑफ महाराष्ट्रच्या थकबाकीच्या वसुलीसाठी २७.०५.२०२४ **रोजी स. ११.०० आणि दु. २.००** कार्यात जाग हनात्य जाग कार्यन्यात पारल, प्रातानया याना बक्र आफ नहाराष्ट्रच्या यक्षणाकाच्या चतुराताठा रख.०२.०२४ राजा स. ११.०० जाग्ये दु. १.०० राजीस ''जे आहे जेथे आहें', ''जे आहे जसे आहें 'आगि ''जे काहि आहे तेथे आहें' तत्वाने विकण्यात येणार आहेत. कर्जदार आणि हमीदारांचा तपशील, थकबाकी रक्कम, स्थावर मिळकतीचे संक्षिप्त वर्णन आणि त्यावरील ज्ञात बीजा, राखीव किंगत आणि इसारा अनामत रक्कम खालील प्रमाणे.

-1 -17 -11	144 (444), (414(11)	1 3111 1 (414 416) 4161 4141, 6	जान कारत जाति इसारा जाति	a cran dicirci xi	
अनु.	कर्जदाराचे नाव	ज्ञात भारासह स्थावर	मागणी सूचनेनुसार थकीत	मिळकतीच्या	राखीव किंमत/इसारा
क्र.		मिळकतीचे संक्षिप्त वर्णन	रक्रम	निरिक्षणाची	अनामत रक्कम
				तारिख आणि वेळ	(इअर)
संच	मे. जखारीआ एन्टरप्रायजेस	शॉप क्र. ६, तळमजला, मोहिनी	१५.०१.२०१५ रोजीस रु.	२०.०५.२०२४	रा.किं : रु. १५४.१३ लाख
क्र.	कर्जदार/हमीदार	मॅन्शन सीएचएस, मोरी रोड,	६,९९,९७,८५७.१८ अधिक	दु. ३.०० ते	(रुपये एक करोड चोपन्न लाख
8	१. श्री. जितेश मेनचंद जखारीआ	माहिम चर्च समोर, माहिम	३१.१२.२०१४ पासून न	दु. ५.००	तेरा हजार मात्र)
	२. श्री. नेमचंद रायचंद शाह	(पश्चिम), मुंबई ४०००१६	लावलेले व्याज आणि इतर	(पूर्व परवानगीसह)	इअर : रु. १५.४१ लाख
	३. श्री. अमोल लक्ष्मण पाटील	(चटई क्षेत्र ३५० चौ.फू.)	खर्च वजा वसुली असल्यास		(रुपये पंधरा लाख आणि
	४. श्री. रायचंद मोकर शाह	भार ज्ञात नाही			एकेचाळीस हजार मात्र)

सदर सचना सिक्यरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट ॲक्ट. २००२ (सरफैसी ॲक्ट) आणि सदर रुल्स अन्वये प्राप्त अधिकारांचा वापराच्या अटींमध्ये निम्नस्वाक्षरीकार बँकेचे प्राधिकृत अधिकारी म्हणून यांच्याद्वारे खालील उछ्लेखित मिळकतीच्या प्रस्तावित विक्रीच्या संदर्भात तुम्हाला आधीच १५ दिवसांची सूचना आहे. निर्मास्थाक्षराकाः बक्तव प्रावकृत आवकात स्ट्रम् वाच्याद्वार खारारा अङ्गाच्या निर्माण्या अत्राच्या अञ्चलता व्यवत विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरीता कृपया बँक वेबसाईट आणि तसेच ई-बीक्रय पोर्टल (www.ibapi.in) मध्ये पुरविलेल्या https://www.bankofmaharashtra.in/propsale.asp लिंकचा संदर्भ घ्याचा किंवा संपर्क कु. अनुप सिंग, फोन: ७०८४१५००११, कु. सपना टेकवानी, फोन: ९८९८४९९४११, श्री. संतोष काजळे, फोन: ९७६६०२४९३३, श्री. रितेश राजन: फोन: ८९५६१९७९४४. सही/-

सीएम, एसएएमबी मुंबई जॅक ऑफ महाराष्ट्र ठिकाण : मुंबई

AICICI Bank

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लिमिटेड, तळ मजला, आक्रुती सेंटर, एमआयडीसी, टेलिफोन एक्सचेंज जवळ, आक्रुती स्टारच्या समोर, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०००९३

जाहीर सूचना – तारण मत्तेच्या विक्रीसाठी निविदा ई– लिलाव [नियम ८(६) चे तरतुदीकडे पहा] स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता सूचना

ही स्थावर मालमत्तांच्या विक्रीसाठी ई–लिलाव सूचना आयसीआयसीआय बँक लि. ने जारी केली आहे (दीवाण हाऊसिंग फायनान्स लि. कडून । आयसीआयसीआय बँकेला मुखत्यार म्हणून अधिकार मिळाले आहेत), डीएचएफएल आणि खालील कर्जदार यांच्यात झालेल्या कर्ज करारानुसार देण्यात । आलेल्या कर्ज सुविधेशी निगडीत तारण मालमत्ता सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा, २००२ सह सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) नुसोर ताब्यात घेतल्यासंबंधाने ही सूचना आहे. सर्वसाधारण लोकांना आणि विशेपतः कर्जदार आणि जामीनदार यांना इथे सूचना देण्यात येते की खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता ही सिक्युअर्ड क्रेडीटर । यांच्याकडे गहाण/चार्ड असून, त्याचा प्रत्यक्ष ताबा आयसीआयसीआय बँकेचे अधिकृत अधिकारी यांनी घेतला आहे, तिची विक्री 'जे आहे जिथे आहे,' आणि 'जे आहे काय आहे', आणि 'जे काही आहे ते आहे' बेसिसवर तपशीँल दिल्याप्रमाणे होणार आहे

अ. क्रं.		काही असल्यास ज्ञात बोजासह तारण मत्तेचा तपशील	थकबाकी रक्कम	आरक्षित मूल्य (₹)	मालमत्तेच्या परीक्षणची	ई-लिलाव तारीख
	जामीनदाराचे नाव/ कर्ज खाते क्रमांक		₹	इसारा अनामत ठेव र	तारीख आणि वेळ	आणि वेळ
(ए)	(बी)	(सी)	(륑)	(ई)	(एफ)	(जी)
	प्रकाश ओगदरामजी प्रहारिया (कर्जदाराचे), कुणाराम ओगदरामजी प्रहारिया (सह-कर्जदाराचे), कर्ज खाते क्रमांक QZVS100005020695	फ्लॅट क्रमांक ००१, तळ मजला, ए विंग, स्प्रिंग फील्ड, इमारत क्रमांक ३, गॅट क्रमांक ७०, भूखंड क्रमांक १ ते २४, गाव वरंगडे, तालुका पालघर, जिल्हा ठाणे, बोईसर पश्चिम- ४०१५०२. मोजमापित क्षेत्र ३३.०५ चौरस मीटर (ज्यात समाविष्ट आहे बाल्कनीचे क्षेत्र)	₹ १३,१९, ७४९/- (एप्रिल २९, २०२४ पर्यंत)	₹ ११,१८, •••/- ₹ १,११, ८••/-	मे १५, २०२४ दुपारी ०२:०० ते संध्याकाळी ०५.०० पर्यंत	संकाळी ११:००

ऑनलाईन लिलाव युआरएल लिंक- (URL Link- https://disposalhub.com) मे. नेक्सझेन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या ई–लिलाव एजन्सीच्या वेबसाईटवर आयोजित करण्यात येईल. तारणदार/नोटीसी यांना **मे २७, २०२४** रोजी **संध्याकाळी ०५.००** वाजणेपूर्वी एकूण थकबाकी आणि पुढील व्याजासह रक्कम परतफेड करण्याची संधी देण्यात येत आहे. अन्यथा सदर तारण मालमत्तोवरील परिशिष्टाप्रमाणे विक्री करण्यात येईल.

संभाव्य बोलीदारांनी बयाणा रक्कम (ईएमडी) **आयसीआयसीआय बँक लिमिटेड, लेवल ३-५, ७४ टेक्नो पार्क, सीप्झ गेट क्रमांक ०२ समोर, मरोल एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई– ४०००९३** यांचेकडे डीमांड ड्राफ्ट (डीडी) (कॉलम ई पहा) **मे २७, २०२४** रोजी **द्पारी ०२.००** वाजणेपूर्वी सादर करावी आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा प्रस्ताव फक्त वर नमूद वेबसाईटमार्फत **मे २७, २०२४** रोजी **संध्याकाळी ०५.००** वाजणेपूर्वी ईएमडीच्या पैसे भरल्याच्या पुराव्यासाठी बँक पोचसह – डीडीची रेकॅन केलेल्या ईमेजसह सादर करणे आवश्यक आहे. कपया नोंद घ्यावी. जर संभाव्य बोलीदारांना वेबसाईटमार्फत त्यांचे प्रस्ताव सादर करणे शक्य नसल्यास. स्वाक्षरीकत निविदा दस्तावेजाची प्रत ४०००**९३** येथे **मे २७, २०२४** रोजी **संध्याकाळी ५.००** वाजणेपूर्वी सादर करता येतील. बयाणा रक्कम राष्ट्रीयकृत/वर्गीकृत बेंकेकडीत डीडी /पीओ **''आयसीआयसीआय बँक लिमिटेड"** यांच्या नावे **मुंबई** येथे देय सादर करावा.

पाहणीसंबंधित, ई–लिलावाच्या शर्ती व अटी किंवा निविदा सादर करण्याशी संबंधित कोणत्याही खुलाशाकरिता कृपया संपर्क **आयसीआयसीओय बँक लिमिटेडला ७३०४९१५५९४/८१०४५४८०३१/९००४३९२४१६** वर संपर्क करा

कृपया नोंद घ्यावी की मार्केटिंग एजन्सी **१. मे. नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड, २. ऑजीओ ॲसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड ३. मॅटेक्स नेट प्रायव्हेट लिमिटेड** यांनादेखील सदर मालमत्तेच्या विक्री सुविधेसाठी नेमण्यात आले आहे.

कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली स्विकारणे किंवा नाकारणेचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे राखीव आहे.

विक्रीच्या विस्तृत शर्ती व अटींकरिता कृपया भेटा, www.icicibank.com/n4p4s

दिनांक : मे ०३, २०२४ ठिकाण : मुंबई

MOTILAL OSWAL

आयसीआयसीआय बँक लिमिटेड

प्राधिकृत अधिकारी

मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड

सीआयएन: यु६५९२३एमएच२०१३पीएलसी२४८७४१ कॉपोरेट कार्यालयः मोतीलाल ओसवाल टॉवर, रहिमतुल्ला सयानी रोड,

एसटी डेपोसमोर, प्रभादेवी, मुंबई -४०००२५, **ईमेल:** hfquery@motilaloaswal.com; **शाखा कार्यालयः** शॉप क्र.५०१, ५वा मजला, एम.व्ही.प्लाझा, सर्व्हें क्र.२५४, २५२, आयसीआयसीआय बँक च्या बाजूला, रेल्वे स्टेशन जवळ, विरार (पू)-

४०१३०५. महाराष्ट्र. शाखा कार्यालय: कार्यालय क्र.१०१, सुशील ग्रुप बिल्डिंग, एफ/पी क्र.६१/१, जुने ठाणे नाका रोड, एचओसी कॉलनी, रिलायन्स फ्रेश जवळ, पनवेल-४१०२०६,

शाखा कार्यालय: श्रीजी तांदळे आर्केड, ३ रा मजला, शिवाजी चौक, वामन हिर पेठे ज्वेलर्स वर, कल्याण (प), मुंबई ४२९३०९, संपर्क क्र.: विशाल हरिश्चंद्र राऊत-९३७२७०५३७२ आणि राकेश कंडारे-९९६७३३७२८८

ई-लिलाव नि विक्री करीता जाहीर सूचना

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ व ९ करिता परंतुकांच्या अंतर्गत स्थावर मत्तांच्या विक्रीसाठी ३० दिवसांची ई-लिलाव विक्री

सर्वेक्षामान्य जनता आणि विशेषत: कर्जदार/ हमीदार/गहाणवटदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, मोतिलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड (पूर्वी ॲस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड अशी ज्ञात) कडे या खालील नमूद् गहाण ठेवलेले मिळकत खालील दिलेल्या तपशिलानुसार वेवसाईट motilaloswalhf.com मर्फत सरफैसी अधिनियमच्या तरतुदी सहवाजता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या अटी नुसार या खालील नमूद केलेले प्रमाणे देय आणि पुढील व्याज, प्रभार, खर्च ई. च्या वसुली करिता ऑनलाइन ई-लिलावा च्या मार्ग ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने विकण्यात येणार आहेत.

कर्जदार/ हमीदार/कर्ज खाते	मागणी सूचनेची तारीख आणि रक्कम	स्थावर मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत, इअर आणि इअर सादर करावयाची अंतिम तारीख	ई-लिलावाची तारीख आणि वेळ
लॅन: एलएक्सएमओकेएएलवाय२२१- २२०५६०३८० शाखा: कल्याण कर्जदार: मंगल भाऊसाहेब निरभवणे सह-कर्जदार: केतन भाऊसाहेब	११-०७-२०२३ करिता रु.१३०२६९४/- (रुपये तेरा लाख दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव मात्र)	पलॅट क्र.१०२, श्ला मजला, बी विंग, दिखे महाल, वसुंद्री रोड, सर्व्हें क्र.८/१०, येथे मंडा, पंचवटी पार्क जवळ, टिटवाळा पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र ४२१६०५	राखीव किंमतः रु. १६००००/- (सोळा लाख मात्र) इअरः रु. १६०००/- (एक लाख साठ हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची	दिनांक: ०७-०६-२०२४ स. ११:०० ते सांय. ०५.०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह)
लॅनः एलएक्सएएसए००३१६ – १७००३२७९७ शाखाः आसनगाव कर्जदारः अविनाश गुलाबराव जाधव सह-कर्जदारः अश्विनी अविनाश जाधव	१५-११-२०१९ कतिता रु. १०२११००/- (रुपये दहा लाख एकवीस हजार एकशे मात्र)	फ्लॅट क्र.१०३, श्ला मजला, बी विंग, ओम हरेश अपार्टमेंट, सब्हें क्र.५/७/पी, कोनगाव, भिवंडी, कल्याण, ठाणे, महाराष्ट्र-४२१३०६	तारीख: ०६-०६-२०२४ राखीव किंमत: रु. १४०००००/- (चौदा लाख मात्र) इअर: रु. १४००००/- (एक लाख चाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: ०६-०६-२०२४	दिनांक: ०७-०६-२०२४ स. ११:०० ते सांच. ०५.०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह)
लॅन: एलएक्सव्हीआयआर००३१५- १६००१३३४८ शाखा: विरार कर्जदार: शरद नामदेव घोरपडे सह-कर्जदार: सुजाता शरद घोरपडे	०८-१२-२०२२ करिता रु. १०८२६६७/- (रुपये दहा लाख ब्याऐंशी हजार सहाशे सदुसष्ठ मात्र)	पलॅट क्र.२०६, २रा मजला, ए विंग, सत्यम शिवम अपार्टमेंट, सर्व्हें क्र.२०, हिस्सा क्र.४३, चिंचपाडा, कल्याण, ठाणे, महाराष्ट्र ४२१३०६	राखीव किंमतः रु. १२००००/- (बारा लाख मात्र) इअरः रु. १२०००/- (एक लाख वीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीखः ०६-०६-२०२४	दिनांक: ०७-०६-२०२४ स. १९:०० ते सांय. ०५.०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह)
लॅन: एलएक्सपीईएन००११७- १८००५४७४५ शाखाः पेन कर्जदार: महेश मोहन आरोलकर हमीदार: सुभाष पारथी	०८-०८-२०२३ करिता रु. ८८८३७३/- (रुपये आठ लाख अठ्ठ्याऍशी हजार तीनशे त्र्याहत्तर मात्र)	पलॅट क्र.००३, तळ मजला, ए विंग, सत्कीतीं सीएचएस, टाईप ई, सर्व्हें क्र. ४३५/१०, राजेंद्र नगर जवळ, मौजे-नेरळ, जिल्हा रायगड, महाराष्ट्र ४१०१०१	राखीव किंमत: रु. ११०००००/- (अकरा लाख मात्र) इअर: रु. ११००००/- (एक लाख दहा हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: ०६-०६-२०२४	दिनांक: ०७-०६-२०२४ स. ११:०० ते सांय. ०५.०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह)
लॅन: एलएक्सकेएएल००३१६- १७००२४६५८ शाखा: कल्याण कर्जदार: विश्राम मोतीराम कवळे सह-कर्जदार: सुनंदा विश्राम कवळे	२३-०६-२०२१ करिता रु. ७८०२५३/- (रुपये सात लाख ऐंशी हजार दोनशे त्रेपन्न मात्र)	फ्लंट क्र./-००२, तळ मजला, ए विंग, पांडुरंग व्हिला, सर्व्हें क्र. ४/९, गाव कोपर, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे, जनता चिकन शॉप जवळ, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र-४२१३०२	राखीव किंमत: रु. ९००००/- (नऊ लाख मात्र) इअर: रु. ९००००/- (नऊ हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: ०६-०६-२०२४	दिनांक: ०७-०६-२०२४ स. ११:०० ते सांय. ०५.०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह)
लॅन: एलएक्सएएसए००११६ – १७००१६०१५ शाखा: आसनगाव कर्जदार: जितेंद्र विलास जाधव सह-कर्जदार: वैशाली जितेंद्र जाधव	०८-०८-२०२३ करिता रु. ५१२२०५/- (रुपये पाच लाख बारा हजार दोनशे पाच मात्र)	फ्लॅट क्र.००१, तळ मजला, म्हात्रे अपार्टमेंट, हिस्सा क्र.३४०, गाव-रांजनोली, ता-भिवंडी, जिल्हा ठाणे, ठाणे, महाराष्ट्र ४२१३०२	राखीव किंमत: रु. ७००००/- (सात लाख मात्र) इअर: रु. ७००००/- (सात हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: ०६-०६-२०२४	दिनांक: ०७-०६-२०२४ स. ११:०० ते सांय. ०५.०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह)
लॅनः एलएक्सटीआयटी००८१५- १६०००६५०९ शाखाः टिटवाळा कर्जदारः परेश सुरेश वाघ सह-कर्जदारः दीपाली चतुर मगरे	११-१२-२०२३ करिता रु. ५३४४५८- (रुपये पाच लाख चौतीस हजार चारशे अड्डावन्न मात्र)	फ्लॅट क्र.१०५, श्ला मजला, ए विंग, बालाजी आर्क कॉम्प्लेक्स, सर्व्हें क्र.२००/१, गाव-कशेली, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र ४२१३०२	राखीव किंमत: रु. ६००००/- (सहा लाख मात्र) इअर: रु. ६००००/- (सहा हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: ०६-०६-२२२४	दिनांक: ०७-०६-२०२४ स. ११:०० ते सांच. ०५.०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह)

ई-लिलावाच्या अटी आणि शर्ती

ठिकाण: महाराष्ट

लिलाव बोली दस्ताऐवजाच्या पुढील अटी व शर्तीनुसार आणि त्यात नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार आयोजित केला जाते. बोलीदार वेब पोर्टलला भेट देऊ शकतात. https://www.auctionbazaar.com/ आमच्या ई-लिलाव सेवा प्रदाता, मे. आर्का एमार्ट प्रायव्हेट लिमिटेड, बोली माहिती आणि समर्थनासाठी, ई-लिलावासाठी ठेवलेल्या सुरक्षित मालमत्तेचे तपशील आणि ऑनलाइन सबिमट केले जाणारे बोली फॉर्म. इच्छुक खरेदीदार त्याच पोर्टलवर लिलावाच्या अटी आणि शर्ती आणि प्रक्रियेतून जाऊ शकतात आणि **विशाल हरिश्चंद्र राऊत-९३७२७०५३७२ आणि राकेश कंडारे-९९६७३३७२८८.** यांच्याशी संपर्क साधू शकतात वर नमूद केलेल्या वेब पोर्टलवर तपशील उपलब्ध आहेत आणि त्यांच्या केंद्रीकृत हेल्प डेस्कशी संपर्क साधू शकतात: +९१ ८३७०९६९६, ई-मेल आयडी: contact@auctionbazaar.com

"भाषांतरामध्ये त्रुटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल

प्राधिकृत अधिकारी, मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड (पूर्वी अस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणून ओळख) ईमेल-racpc.borivali@sbi.co.in

रिटेल ॲसेट्स सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर, ठाणे दोस्ती पिनॅकल, गट क्र. ३, रोड क्र. २२, वागळे इंड. **TSBI** भारतीय स्टेट बैंक इस्टेर, ग्रामे-४००६०४. व्हर्स. ० ० ० ० ० ० ० वर्ष दूर. क्र.: ०२२२-९६८७५२६/९६८७५२७/९६८७५२८

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनाशियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २०० च्या नियम ८(६) च्या तरतुरीन्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना.

. सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सुचना याद्वारे देण्यात येते की. खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहेत जिचा प्रत्यक्ष कठ्ज स्टेट बैंक ऑफ इंडिया, तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे त्या खालील विनिर्देशानुसार संबंधित कर्जदार आणि हमीदारांकडून स्टेट बैंक ऑफ इंडिया(तारण धनको) ला थकीत संबंधित रकमेच्या वसुलीसाठी १७.०५.२०२४ रोजीस स.११.०० ते सार्य ०४.०० दरम्यान ''जे आहे जेथे आहे'' ''जे आहे जसे आहे'

कर्जदार/	वसुलीसाठी एकूण	स्थावर मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत	इसारा अनामत	मिळकतीच्या
संचालक/	थकबाकी		(रु. मध्ये)	रक्कम (इएमडी)	निरिक्षणाची तारिर
हमीदाराचे नाव				(रु. मध्ये)	आणि वेळ
श्री. ओंकारसिंग हरसिंग	१३.०१.२०२२ रोजीसप्रमाणे	फ्लॅट क्र. ००२, तळमजला, ए विंग, ओम	₹.	ह. २,२७,७००/-	१०.०५.२०२४
भामटे	रु. १५,८३,१५७/- (रुपये	दर्शन श्रीगाव, अंबरनाथ, ठाणे-४२१५०३.	२२,७७,०००/-	(रुपये दोन लाख	स. ११.०० ते
	पंधरा लाख त्र्याऐंशी हजार		(रुपये बावीस लाख	सत्तावीस हजार	दु. १.००
	एकशे सत्तावन्न मात्र)		सत्त्याहत्तर हजार मात्र)	सातशे मात्र)	

ई-लिलाव बँकेच्या मान्यात प्राप्त सेवा पुराठा दार मे. एमएसटीसी लि. चे वेबपोर्टल https://www.mstcecommerce.com/auctionho me/ibapi/index.isp मार्फत घेण्यात येईल. इच्छव क्ष्मित्ता कार्या करावी की, त्यानी ई-लिलाव वेबसाईट्य स्वतःची नोंदणी केली आहे आणि https://kbap.lin आणि https://www.mstcec auctionhome/lbap/i/ndex.jsp वर दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सेवा पुरवठादारंनी तयार केलेल्या व्हर्च्युअर वॉलेटमध्ये इसार रक्कम जमा केली आहे. इच्छुक बोलीदार ज्यांना लॉगईन आयडी आणि पासवर्ड तयार करणे, डाटा अपलोड करणे, बोली दस्तावेज सादर करणे, प्रशिक्षण/प्रात्यक्षिक, ऑनलाई अंतर्गत बोलीवरील अटी आणि शर्ती यासाठ

क्ष्युवा आराहर ज्यात (पास्त्र जाव) आरा नासक राहर करते, हां जारत करते, ता है। अस्ति कराहर करते, प्रतास करते करा महत हवी असत्यति https://bapi.in आणि https://bapi.in/slae_Login.aspx ला भेट देवु असतता. विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया स्टेट बैंक ऑफ इंडिया, तारण धनकांची वेबसाईट https://www.sbi.com, https://www.mstcec ne/ibapi/index.isp. https://ibapi.in चा संदर्भ घ्यावा.

सरफैसी अधिनियम च्या नियम ८(६) अंतर्गत वैधानिक सूचना: सदर वरील नमूद तारखेला तारण मत्तेची विक्री साठी लिलाव घेण्याच्या संदर्भात सरफैसी अधिनियम २००२ च्या नियम ८(६) अंतर्गत वरील खर्चाच्या कर्जदार/हमीदार यांना सचना देखील आहे.

चौकशी: कु. जयश्री नायक, (९३७२७८१३६१) , श्री अश्विनीकुमार ढोले (९८७०१२३६१७)

आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड

IDFC FIRST (पर्वी आयडीएफसी बँक लिमिटेड आणि आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड नावे Bank ज्ञात)। सीआयएन: एल६५११०टीएन२०१४पीएलसी०९७७९२

नोंदणीकृत कार्यालय : केआरएम टॉवर्स, ८वा मजला, हॅरिंग्टन रोड, चेतपेत, चेन्नई-६०००३१ द. : +९१ ४४ ४५६४ ४००० । फॅक्स : +९१ ४४ ४५६४ ४०२२

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत सूचना

खालील कर्जदार आणि सह-कर्जदार यांनी आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी आयडीएफसी बँक लिमिटेड आणि आता **आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड अशी जात)** कडून खालील नमृद तारण कर्जे प्राप्त केली. खालील नमृद कर्जदार आणि सह-कर्जदार यांची कर्जे ही त्यांच्या संबंधित मिळकतींच्या गहाणादारे तारण केली आहेत. ते संबंधित कर्ज करार यांच्या अटी आणि शर्ती यांचे पालन करण्यात कसरवार ठरले आणि अनियमित बनले. त्यांची कर्जे ही आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांनसार एनपीए म्हणन वर्गीकत करण्यात आली आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी आयडीएफसी बँक लिमिटेड आणि आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड अशी ज्ञात) ला त्यांच्याद्वारे देय थकबाकी रक्कम ही खालील कोष्टकात अधिक विशेषत: जारी केलेल्या संबंधित सूचनेत नमूद केलेली आहे आणि सदर रकमेवरील पदील व्याज स.टा लाग आहे आणि ते त्यांच्या संबंधित तारखेपासन परिणामांसह सांपार्श्विक दराने प्रभारित असेल

	अ. क्र.	कर्ज खाते क्र.	कर्जाचा प्रकार	कर्जदार आणि सह-कर्हदाराचे नाव	कलम १३(२) सूचनेची तारीख	कलम १३ (२) सूचनेनुसार थकीत रक्कम
	۶.	१०१२९३४७७६१		 मे. सी स्काय मिरन प्रायब्हेट लिमिटेड सागर भालेराव पूजा भालेराव प्रशांत भालेराव प्रशांत भालेराव मधुरा भालेराव मधुरा भालेराव माधवी वैद्य 	१०.०४.२०२४	भारू. १,६२,३९,५६७.००/-
ı	गिलक्र हीना गुना					

युनिट १: नोंदणीकृत जिल्हा ठाणे आणि उप नोंदणीकृत जिल्हा कल्याण, महाराष्ट्र ४२१२०१ मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका. डोंबिवली विभागच्या हहीत मौजे गजबंधन पाथाएली येथे मानपाडा रोड. डोंबिवली (पर्व) यथे स्थित जमीन धारक भमापन क्रमांक ७२ उपविभाग क्रमांक १, सिटी सर्व्हे क्र. १०८४८ ते १०९०४ आणि १०९०६ ते १०९१६ वर बांधलेले युगंधर सुदामा नावे ज्ञात इमारतीमध्ये सातव्या मजल्यावर फ्लॅट धारक क्र. बी/७०१, मोजमापित ९०० चौ.फू. (बिल्ट अप क्षेत्र)चे सर्व ते भाग आणि विभाग आणि सीमाबद्ध: **पूर्व:** श्रद्धानंद रोड, पश्चिम: संगितवाडी, श्रीखंडेवाडी रोड, उत्तर: सिटी आर्क सोसायटी, दक्षिण: माई माऊली को-ऑप हाउ सोसायटी.

युनिट २: नोंदणीकृत जिल्हा ठाणे आणि उप नोंदणीकृत जिल्हा कल्याण, महाराष्ट्र ४२१२०१ मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिक डोंबिवली विभागच्या हद्दीत मौजे गजबंधन पाथाएली येथे मानपाडा रोड, डोंबिवली (पूर्व) यथे स्थित जमीन धारक भुमापन क्रमांक ७२, उपविभाग क्रमांक १, सिटी सर्व्हे क्र. १०८४८ ते १०९०४ आणि १०९०६ ते १०९१६ वर बांधलेले युगंधर सुदामा नावे ज्ञात इमारतीमध्ये गतव्या मजल्यावर फ्लॅट धारक क्र. ७०२, बी विंग, मोजमापित ९०० चौ.फू. (बिल्ट अप क्षेत्र)चे सर्व ते भाग आणि विभाग आणि सीमाबद्धः पूर्व: श्रद्धानंद रोड, पश्चिम: संगितवाडी, श्रीखंडेवाडी रोड, उत्तर: सिटी आर्क सोसायटी, दक्षिण: माई माऊली को-ऑप हाऊ

तम्हाला याद्वारे सदर प्रकाशनाच्या तारखेपासन ६० दिवसांत इतर दर, आकार इ. आणि त्यांच्या संबंधित तारखेपासनचे त्यावरील व्याजाच्य सांपार्श्विक दरासह वरील कोष्टकात तपशिलवार दर्शविल्यानुसार आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी आयडीएफसी बँक लिमिटेड आणि आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड अशी जात) ला थकीत रक्कम देय करण्यासाठी बोलाविले आहे. कसर केल्यार निम्नस्वाक्षरीकार आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी आयडीएफसी बँक लिमिटेड आणि आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड अशी ज्ञात) च्या थकीत रकमेच्या वसुलीसाठी वरील नमूद गहाण मिळकर्तींच्या विरोधात सरफैसी ॲक्टच्या कलम १३(४) आणि कलम १४ अन्वये कारवाई करण्यासाठी प्रतिबंधित असेल. पुढे तुम्हांला सदर तारण मत्तेची विक्री/भाडेपट्टा किंवा अन्यद्वारे हस्तांतरणासाठी सदर ॲक्टच्या कलम १३(१३) अन्वये मज्जाव असेल.

दिनांक : ०३.०५.२०२४ स्थळ : मुंबई

प्राधिकत अधिकार आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी आयडीएफसी बँक लिमिटेड आणि आता .. आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड अशी ज्ञात)

सही/-

AICICI Bank

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., तळमजला, आकृती केंद्र, एमआयडीसी, टेलिफोन एक्सचेंज जवळ, आकृती स्टार समोर, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००९३.

जाहीर सूचना – तारण मत्तेच्या विक्रीसाठी निविदा ई– लिलाव [नियम ८(६) चे तरतुदीकडे पहा]

स्थावर मिळकतीच्या विक्रीक्रिता सूचना सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ सह नियम

८(६) च्या तरतुदीनुसार स्थावर मालमत्तेचा ई-लिलाव विक्री सूचना.

सर्वसामन्य लोक आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदार योना सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता जी सिक्युअर्ड क्रेडीटर यांच्याकडे गहाण/ चार्ज्ड करण्यात आली असुन, त्याचा प्रत्यक्ष ताबा आयसीआयसीआय बँक लि.चे अधिकारी यांनी घेतला असून ती ''जसे आहे जिथे आहे'', ''जे आहे ते आहे ''आणि ''तेथे जे असेल ते '' या आधारे होणार आहे, त्याचे तपशील खाली देण्यात आले आहेत

अ.	कर्जदाराचे / सह-	काही असल्यास ज्ञात बोजासह	थकबाकी	आरक्षित	मालमत्तेच्या	ई-लिलाव
क्रं.	कर्जदाराचे / जामीनदाराचे नाव /	तारण मत्तेचा तपशील	रक्कम	मूल्य (₹)	परीक्षणची तारीख	तारीख आणि
	कर्ज खाते क्रमांक		₹	इसारा अनामत ठेव ₹	आणि वेळ	वेळ
(৮)	(बी)	(सी)	(डी)	(ई)	(एफ)	(जी)
1.	शितल अंकुश शेलार (कर्जदाराचे), अंकुश के शेलार (सह-कर्जदाराचे)/ कर्ज खाते क्रमांक LBKLY00004907827	फ्लॅट ३०१, तिसरा मजला, यू विंग, चंद्रेश ओएसिस क्य. आर. यू, को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, साई बाबा मंदिर जवळ, लोढा हेवन कल्याण शिळ रोड, सव्हें क्र. १९५, हिस्सा क्र. ५, निलजे गाव, डॉबिवली पूर्व, तालुका, कल्याण, जि.–ठाणे, महाराष्ट्र, ठाणे– ४२१२०४. मोजमापित क्षेत्र ४७५ चौ. फूट (४४.१४ चौ.मी.) बिल्ट अप	₹ ३२,४८, ५३५/- (एप्रिल २०, २०२४ पर्यंत)	₹ २३,६४, ०००/- ₹ २,३६, ४००/-	मे ०३, २०२४ सकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० पर्यंत	मे २८, २०२४ सकाळी ११:०० पासून
2.	राजेश्री श्रिनू रायडू (कर्जदाराचे), श्रिनू धर्मकृष्ण रायडू (सह–कर्जदाराचे)/ कर्ज खाते क्रमांक LBMUM00004169869/ LBMUM00004169871	फ्लॅट क्र. १०५, पहिला मजला, इमारत क्र. ८, फेज I, साई मोरेश्वर कॉम्प्लेक्स, गाव वंजारपाडा, सर्व्हे क्र. १५/२, नेरळ पूर्व, कर्जत ४१४४०३. मोजमापित क्षेत्र ४२० चौ.फूट कार्पेट एरिया	₹ १५,१०, ४७६/- (एप्रिल २०, २०२४ पर्यंत)	₹	मे ०४, २०२४ सकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० पर्यंत	मे २८, २०२४ सकाळी ११:०० पासून
3.	एमडी औबेदुल्ला (कर्जदाराचे), नुसरत परवीन (सह– कर्जदाराचे), कर्ज खाते क्रमांक– LBMUM00005470090	पलॅट क्र. ७०४, ७वा मजला, सी विंग, ''शितवाही कॉम्प्लेक्स'' सरलगन, एस. क्रमांक आणि हिस्सा क्रमांक २३४/४/१ (भाग) आणि २३७ (भाग), गाव नारायणगाव, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे, एस. क्र. ०१, महाराष्ट्र, मुरबाड – ४२१४०१, मोजमापित क्षेत्र ३३.९५ चौ.मी. कार्पेट एरिया, ५.६२ चौ.मी. सह संलग्न बाल्कनी आणि २.२३ चौ.मी. सह संलग्न टेरेस	₹ ३०,११, ३९६/- (एप्रिल २०, २०२४ पर्यंत)	₹ १५,००,- •••/- ₹ १,५०,-	मे ०४, २०२४ दुपारी ०२:०० ते संध्याकाळी ०५:०० पर्यंत	मे २८, २०२४ सकाळी ११:०० पासून
4.	राजू भगत सिंग (कर्जदाराचे), ईशा राजू सिंग (सह– कर्जदाराचे), कर्ज खाते क्रमांक- LBKLY00004063770	फ्लॅट क्र. ५०२, ५वा मजला, डी विंग, व्होल्गा को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड, कासा रिओ निलजे, कल्याण शिळ रोड, डॉबिवली पूर्व, ठाणे– ४२१२०४. मोजमापित क्षेत्र एक कार पार्किंग क्र. जी४-१३७२ सह ५८४ चौरस फूट कार्पेट एरिया	₹ ५४,४०, ६६०/- (एप्रिल २०, २०२४ पर्यंत)	₹ ३,१४, 000/- ₹ ३,३१, 200/-	मे ०६, २०२४ दुपारी ०१:०० ते दुपारी ०२:०० पर्यंत	मे २८, २०२४ सकाळी ११:०० पासून
5.	श्रीमती उषा उमेश माळी (कर्जदाराचे), श्री उमेश मगाराम माळी (सह–कर्जदाराचे), कर्ज खाते क्रमांक– LBMUM00005077805	फ्लॅट क्र. ३१०, तिसरा मजला, लक्ष्मी कॅस्टेलो, विंग – डी, बोपले, एसटी बस स्टॅंड, नेरळ पूर्व, महाराष्ट्र कर्जत– ४१०२०१. मोजमापित क्षेत्र १८.३९३ चौरस मीटर कार्पेट एरिया	₹ १६,८५, ४५३/- (एप्रिल २०, २०२४ पर्यंत)	₹ ८,१३, °°°/- ₹ ८१,३°°/-	मे ०६, २०२४ दुपारी ०२:०० ते संध्याकाळी ०५:०० पर्यंत	मे २८, २०२४ सकाळी ११:०० पासून
6.	प्रतिमा धमेंद्र शुक्ला (कर्जदाराचे), धमेंद्र कुमार शुक्ला (सह–कर्जदाराचे), कर्ज खाते क्रमांक- LBTNE00002846266	पलॅट क्रमांक बी-४०२, चौथा मजला, बी विंग, ''एलिगंटा- बी'', ''कासा बेला'' प्रकर्प, एस. क्रमांक १२/४, १२/५, १२/६, १२/६, १२/६, १२/६, १२/६, १२/६, १२/६, १२/६, गाव निलजे, कल्याण शिळ रोड, डॉबिवली (पूर्व), जि. ठाणे- ४२११०४. मोजमापित क्षेत्र ४४३ चौरस फूट (४१.१७ चौ. मीटर) कार्पेट एरिया/ एक दुवाकी पार्किंगची जागा क्रमांक २७२ सह	₹ ४८,११, ७९९/- (एप्रिल २०, २०२४ पर्यंत)	₹	मे ०७, २०२४ सकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० पर्यंत	मे २८, २०२४ सकाळी ११:०० पासून

ऑनलाईन लिलाव युआरएल लिंक– (URL Link- https://disposalhub.com) मे. <mark>नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड</mark> या लेलाव एजन्सीच्या वेबसाईटवर आयोजित करण्यात येईल. तारणदार/नोटीसी यांना **मे २७, २०२४** रोजी **संध्याकाळी ०५.००** वाजणेपूर्वी एकूण थकबाकी आणि पुढील व्याजासह रक्कम परतफेड करण्याची संधी देण्यात येत आहे. अन्यथा सदर तारण मालमत्तावरील परिशिष्टाः विक्री करण्यात येईल.

संभाव्य बोलीदारांनी बयाणा रक्कम (ईएमडी) **आयसीआयसीआय बँक लिमिटेड, लेवल ३-५, ७४ टेक्नो पार्क, सीप्झ गेट क्रमांक ०२ समोर, मरोल एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई– ४०००९३** यांचेकडे डीमांड ड्राफ्ट (डीडी) (कॉलम ई पहा) **मे २७, २०२४** रोजी **संध्याकाळी ०४.००** वाजणेपूर्वी सादर करावी आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा प्रस्ताव फक्त वर नमूद वेबसाईटमार्फत **मे २७, २०२४** रोजी **संध्याकाळी ०५.००** वाजणेपूर्वी ईएमडीच्या पैसे भरल्याच्या पुराव्यासाठी बँक पोचसह– डीडीची स्कॅन केलेल्या ईमेजसह सादर करणे आवश्यक आहे. कृपया नोंद घ्यावी, जर संभाव्य बोलीदारांना वेबसाईटमार्फत त्यांचे प्रस्ताव सादर करणे शक्य नसल्यास, स्वाक्षरीकृत निविदा दस्तावेजाची प्रत आयसीआयसीआय बँक लिमिटेड, लेवल ३-५, ७४ टेक्नो पार्क, सीप्झ गेट क्रमांक ०२ समोर, मरोल एमआयडीसी, <mark>अंधेरी पूर्व, मुंबई– ४०००९३</mark> येथे **मे २७, २०२४** रोजी **संध्याकाळी ०५.००** वाजणेपूर्वी सादर करता येतील. बयाणा रक्कम राष्ट्रीयकृत/वर्गीकृत बँकेकडील डीडी/पीओ **''आयसीआयसीआय बँक लिमिटेड''** यांच्या नावे **मुंबई** येथे देय सादर करावा.

गहणीसंबंधित, लिलावाच्या शर्ती व अटी किंवा निविदा सादर करण्याशी संबंधित कोणत्याही खुलाशाकरिता कृपया संपर्क **आयसीआयसीआय बँक लिमिटेड ७३०४९१५५९४/ ८४५४०८९३५३/ ९००४३९२४१६** वर संपर्क करा.

कृपया नोंद घ्यावी की मार्केटिंग एजन्सी **१. मे. नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड, २. ऑजीओ ॲसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड**, **३. मॅटेक्स नेट प्रायव्हेट लिमिटेड** यांनादेखील सदर मालमत्तेच्या विक्री सुविधेसाठी नेमण्यात आले आहे. <u></u>

विक्रीच्या विस्तृत शर्ती व अटींकरिता कृपया भेटा, www.icicibank.com/n4p4s दिनांक : मे ०३, २०२४

ठिकाण : मुंबई

प्राधिकृत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटेड

NOTICE is hereby given that Ms. Rina Dutt (earlier known as Ms. Rina Banerjee), M Sujit Bidyut Banerjee and Mr. Amit Bidyut Banerjee and/or Ms. Rina Dutt (earlier kn. as Ms. Rina Banerjee) in Sole Individual Capacity (collectively the "Member (s)") ow of the Shares and Property described in the Schedule below have lost, misplaced original share certificate for their/her Membership in respect of Flat No. 32 in Mistry Park Annexe Co-operative Housing Society Limited, bearing Share Certificate number 14 (the said "Share Certificate") issued in their favour by Mistry Park Annexe Co-operative Housing Society Limited (the said "Society"). The Member(s) are collectively owners of 5 fully paid up equity shares of Indian Rupees Fifty each bearing serial nos. from 66 to 70. In this regard, the Member(s) have/has already filed a police complaint dated 20th March, 2024 ride Complaint Id - 24421/2024 ("Police Complaint").

vide Complaint Id - 24421/2024 ("Police Complaint").

The Member(s)have now approached the said Society for issuing a duplicate share certificate to them/her in light of the original Share Certificate having been lost, misplaced and despite diligent efforts they are being unable to trace the same. The Member(s)have also shared a copy of the Police Complaint filed as above for such original Share Certificate having been lost, misplaced. The Member(s) have also represented to the said Society that they/she have/has not entered into any transaction in the nature of sale, transfer, mortgage

they/she have/has not entered into any transaction in the nature of sale, transfer, mortgage, lien , gift, exchange, and relinquishment etc. in respect of the said Flat and said Shares (defined below in the Schedule) on the strength of the Original Share Certificate.

I therefore, the undersigned, being so authorized by the Executive Committee of "Said society", do hereby give a notice to the public at large and call upon all or Any person(s) having or claiming any right, title, interest, demand, or claim whatsoever in respect of the Shares or Property by way of sale, exchange, gift, assignment, transfer, lease, tenancy, mortgage, charge, lien, inheritance, trust, maintenance, right of first refusal, right of pre-emption, right of residence, right of access, easement, license, use, occupation, Memorandum of Understanding, Power of Attorney, agreement, arrangement or otherwise howsoever; and/or who have already filed any suit, claim, dispute, petition, appeal or other like proceedings and obtained any decree, award or order concerning the said Flat/said Shares or who intend to file any such proceedings as described above for said Flat/said Shares or who intend to file any such proceedings as described above for said Flat/said Shares, is hereby required to submit all their claims and objections in writing alongwith documentary proofs thereof, to the undersigned within a period of 15 days (Fifteen days) from the date of publication of this notice, failing which, the said Society will presume that no such adverse claims or objections exist and the same are deemed to be waived and/or abandoned, and thereafter, the said Society and all it's members, office bearers, agents and servants shall stand relieved from the liability vis-à-vis the Original Share Certificate and the said Society shall proceed to issue a Duplicate Share Certificate to the said Member(s) as equested by them/her

Schedule

(a) Shares: (i) 5 (five) Shares of Rs.50/- each, bearing Distinctive Nos.66 to 70 (both inclusive), held under Share Certificate No. 14 dated 29th June, 1963 issued by Mistry Park Annexe Co-operative Housing Society Ltd. (registered under The Maharashtra Co-operative Societies Act, 1960, having its Registered Office at Mistry

Maharashira Co-operative Societies Act, 1900, having its Registered Office at mistry Park Annex Co-op Housing Society Limited, 77-Bhulabhai Desai Road/Bomanji Petit Road Mumbai - 400 026. Property: Flat admeasuring about 1,044 sq. ft. carpet area, bearing Flat No. 32 on the 3rd Floor of the said Society "Flat"), standing on land registered by the Collector of Land Revenue under Old Nos. 331 & 338 and New Survey 21/7/131 part and bearing Cadastral Survey No. 691 Malabar and Cumballa Hill Division Registration District & Sub-District Mumbai City, and having its postal address as Mistry Park Annexe Co-operative Housing

Society Limited, 77-Bhulabhai Desai Road/Bomanji Petit Road, Mumbai - 400 026.

Dated this 3rd day of May, 2024

For Mistry Park Annexe Co-operative Housing Society Ltd.

Name: Ms. Rajni Gidwani

Secretary
Address for Correspondence

Ms. Rajni Gidwani - Secretary
Mistry Park Annexe Co-operative Housing Society Limited,
77-Bhulabhai Desai Road/Bomanji Petit Road , Mumbai - 400 026.



बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड

<mark>नोंदणीकृत कार्यालयः</mark> ४५/४७, वीर नरिमन मार्ग, मुंबई ४०० ००१ **| टेली.नं.**: ०२२–६१४९७००८ **इमे**लः legal@bajajelectricals.com, वेबसाइट : www.bajajelectricals.com कॉर्पोरेट आइडेंटिफिकेशन नंबर (CIN): L31500MH1938PLC009887

याद्वारे सूचित करण्यात येत आहे की बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (''कंपनी'') पूढील विशेष कामकाजाबाबत कपनीच्या सभासदाकडून टपाल मतदानाद्वारे मजुरी प्राप्त करू इच्छित आहे:

अ. क्र.	विशेष कामकाजाचे (कामकाजांचे) वर्णन	ठरावाचा प्रकार
٩.	स्वतंत्र संचालक म्हणून श्री. सौरभ कुमार (डीआयएन: ०६५७६७९३) यांची नियुक्ती	विशेष ठराव
٦.	स्वतंत्र संचालक म्हणून श्री. शैलेश हरिभक्ती (डीआयएन:००००७३४७) यांची पुनर्नियुक्ती	विशेष ठराव

वरील ठरावासाठी मतदान हे **केवळ** इलेक्ट्रॉनिक पद्धतीने म्हणजेच दुरस्थ ई—मतदानाद्वारे करण्यात येईल. कपया नोंद्र घ्या की टपाल मतदान नोटीस ("नोटीस") कंपनीच्या वेबसाइटक www.bajajelectricals.com, लिंक इनटाइम इंडिय़ा प्रायव्हेट लिमिटे.डच्या ('लिंक इनटाइम' वेबसाइटवरः https://instavote.linkintime.co.in, तसेच जेथे कंपनीच्या सिक्युरिटीज सूचीबद्ध आहेत, त्या नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या वेबसाइटवर https://www.nseindia.com/आणि बीएसई लिमिटे.ड.च्या वेबसाइट.वर https://www.bseindia.com/(एकत्रितपणे ''स्टॉक एक्स्चेंजेस'' म्हणून संबोधण्यात येते) प्रदर्शित करण्यातही येत आहेत व उपलब्ध करण्यात येत आहेत.

कपनी अधिनियम, २०१३ चे (''अधिनियम'') कलम १०८ व ११०, तसेच कपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २० व २२, सुधारणा करण्यात आल्याप्रमाणे (''नियम'') तसेच कॉरपोरेट कामकाज मत्रायलाद्वारे जारी करण्यात आलेले ८ एप्रिल २०२० तारखेचे सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, १३ एप्रिल २०२० तारखेचे १७/२०२०, आणि सर्वांत अलीकडचे म्हणजे २५ सप्टेंबर २०२३ तारखेचे सर्वसाधारण परिपत्रक क्र.९/२०२३ (''एमसीए परिपत्रक''), सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूचीकरण आबधने आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमन, २०१५ चे नियमन ४४, सुधारणा करण्यात आल्याप्रमाणे, सेक्रेटरियल स्टॅंडर्ड-२ ऑन जनरल मीटिंग्स, आणि इतर कोणताही लागू कायदा, नियम व नियमने (यामध्ये कोणतीही साविधिक सुधारणा किंवा तिच्या पुनरिधनियमिती समाविष्ट, तात्पुरत्या कालावधीसाठी प्रभावी असणाऱ्या आणि वेळोवेळी सुधारण . करण्यात आल्याप्रमाणे) यांच्या अनुरोधाने, कंपनी ही कट.–ऑफ तारखेला म्हणजेच **शुक्रवार, २६** एप्रिल २०२४ रोजी, वास्तविक किंवा डिमटेरियलाइज्ड स्वरुपात शेअर्स धारण केलेल्या सर्व सभासदाना, जे त्याचे मतदान करण्यासाठी हक्कदार आहेत, टपाल मतदान नोटिशीमध्ये नमूद करण्यात आल्याप्रमाणे विशेष ठरावावर दुरस्थ ई-मतदानाद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्याचे मतदान करण्याची

कट-ऑफ तारखेला सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझटरीज बाळगण्यात आलेल्या लाभार्थ मालकांच्या रजिस्टरमध्ये ज्यांचे नाव आहे, तीच व्यक्ती दुरस्थ ई-मतदानाची सुविधा वापरण्यासाठी हकदार आहे. कट.–ऑफ तारखेला सभासदांच्या नावे नोंदणीकृत इक्रिटी शेअर्सच्या पेड.–अप (भरणा झालेल्या) मूल्यावर मतदानाचे हक विचारात घेण्यात येतील. कट.–ऑफ तारखेला सभासद नसणाऱ्या

कपनीने, कपनीच्या सभासदांना दुरस्थ ई-मतदानाची सुविधा प्रदान करण्यासाठी एजन्सी म्हणून लिंक इनटाइमच्या सेवाचा वापर केलेला आहे.

तसेच, गुरुवार, २ मे २०२४ रोजी ज्या सभासदाचे ईमेल ॲड्रेसेस एकतर कंप्रनीसोबत किंवा सभासदाच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट्ससोबत ('डीपी') नोंदणीकृत आहेत, त्या सर्व सभासदान (कट ऑफ तारखेनुसार) नोटीस पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे.

पुढील कालावधीदरम्यान दुरस्थ ई-मतदान सुविधा उपलब्ध असेल:

-	
प्रारंभ तारीख	समाप्ती तारीख
बुधवार, ८ मे, २०२४, सकाळी ९.०० (आयएसटी) वाजता	गुरुवार, ६ जून,२०२४, संध्याकाळी ०५.०० (आयएसटी) वाजता

गुरुवार, ६ जून, २०२४, सध्याकाळी ०५:०० नतर दुरस्थ ई–मतदान अकार्यान्वित करण्यात येईल सदर तारखेनतर व वेळेनतर दुरस्थ ई—मतदान करण्याला अनुमती असणार नाही.

कृपया याची नोंद घ्या की कंपनीच्या सभासदांना नोटिशीच्या किंवा टपाल मतदान फॉर्म्सच्या प्रती पाठवण्यात येणार नाहीत. सभासदानी त्यांचे मत विचारात घेण्यासाठी पात्र होण्याकरिता त्यांना टपाल मतदान नोटिशीमधील सूचना काळजीपूर्वक वाचण्याची आणि गुरुवार, ६ जून, २०२४ रोजी सध्याकाळी ५:०० (आयएसटी) पूर्वी केवळ दुरस्थ ई-मतदान प्रकियेद्वारे त्यांच्या सहमतीची (बाजूने) किंवा असहमतीची (विरोधात) नोंद करण्याची विनंती करण्यात येते, असे करण्यात असमर्थ ठरल्यास सभासदाकडून कोणतेही मत प्राप्त झाले नाही असे काटेकोरपणे मानण्यात येईल.

दुरस्थ ई-मतदानासाठीची तपशीलवार प्रक्रिया ट्रपाल मतदान नोटिशीमधील नोंदींमध्ये देण्यात आलेली

कपनीने टपाल मतदान प्रकिया न्याय्य व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी परिनिरीक्षक म्हणून कार करण्यासाठी श्री. अनत खामनकर (एफसीएस: ३१९८ आणि सीओपी क्र.:१८६०), प्रॅक्टिसिंग कपनी सेक्रेटरी, याची नियुक्ती केलेली आहे. परिनिरीक्षक हे कंपनीच्या चेअरमनकडे किंवा त्याच्याद्वारे प्राधिकृत इतर कोणत्याही व्यक्तीकडे आपला अहवाल सादर करतील, आणि टपाल मतपत्रिकेद्वारे करण्यात येणाऱ्या मतदानाचे निकाल हे रविवार, ९ जून २०२४ रोजी सध्या ५०० वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी घोषित करण्यात येतील. परिनिरीक्षकाच्या अहवालासह सदर निकाल हे स्टॉक एक्स्चेंजेसना कळवण्यात येतील. निकाल हे कंपनीच्या www.bajajelectricals.com या वेबसाइटवर आणि लिंक इनटाइमच https://instavote.linkintime.co.in/ या वेबसाइटवर अद्ययावतही करण्यात येतील

वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण केलेले आणि कंपनीसोबत आपल्या ईमेल ॲड्रेसेसची नोंद न केलेव सभासद हे www.linkintime.co.in या वेबसाइट,वरील https://linkintime.co.in emailreg/email_register.html या लिंकवर क्लिक करून आणि इन्व्हेस्टर सर्व्हिंसेस टॅब्रमधील ई-मेल रजिस्ट्रेशन शीर्षकाची निवड करून त्याच्या ईमेल ॲड्रेसेसची नोंदणी करू शकतील आणि शेअर सर्टिफिक़ेटची स्कॅन केलेली प्रत (पुढील व मागील) पीडीएफ किंवा जेपीईजी फॉरमॅटमध्ये (१ एमबीपर्यंत) अपलोड करून नाव, फोलिओ क्रमाक, प्रमाणपत्र क्रमाक, पॅन, मोबाइल क्रमाक आणि ईमेल आयडी यासारखा त्याचा तपशील अद्ययावत करू शकतील. डीमॅट स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदान त्याच्या संबंधित डीपीजकडे त्याचा ईमेल ॲड्रेस अद्ययावत करण्याची विनती करण्यात येते.

वास्तविक प्रकारामध्ये सिक्युरिटीज धारण करणारे भागधारकाना / सदस्याना / तसेच संस्थात्मव भागधारकाना दुरस्थ ई-मतदानाशी संबंधित कोणत्याही शका असल्यास, ते https://instavote.linkintime.co.in येथील हेल्प विभागामध्ये उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न ('एफएक्यूज') आणि इन्स्टाव्होट. ई-मतदान पुस्तिका यांचा संदर्भ घेऊ. शकतील किंवा enotices@linkintime.co.in यांना ईमेल पाठवू शकतील किंवा दूरध्वनी क्रमाकः ०२२–४९१८ ६००० वर संपर्क साधू शकतील

श्री राजीव रंजन
सहाय्यक उपाध्यक्ष
लिंक इनटाईम इंडिया प्राइव्हेट लिमिटेड,
सी १०१. २४७ पार्क, एल बी एस मार्ग,
विक्रोळी पश्चिम, मुंबई – ४०० ०८३
दूरध्वनी क्र.: (०२२)-४९१८ ६०००;
फॅक्स : (०२२) ४९१८ ६०६०

इमेलः enotices@linkintime.co.in

श्री प्रशात दळवी मुख्य अनुपालन अधिकारी आणि कपनी सचिव बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड ४५/४७, वीर नरिमन मार्ग, मुंबई ४०० ००१ दूरध्वनी क्र.: ०२२–६१४९ ७००० इमेलः legal@bajajelectricals.com

बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड करिता

प्रशात दळवी मुख्य अनुपालन अधिकारी आणि कंपनी सचिव

स्थळ : मुंबई

दिनाक : २ मे, २०२४